

राज्यातील साखर कारखान्यांनी सादर  
केलेल्या अतिरिक्त ऊस दरास मान्यता  
देताना विचारात घ्यावयाचे निकष.

महाराष्ट्र शासन  
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्र. ससाका-१२२३/प्र.क्र. ३५५/२५ स  
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०००३२  
दिनांक: ११ जानेवारी, २०२४

- वाचा :** १) ऊस (नियंत्रण) आदेश १९६६  
२) महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन अधिनियम, २०१३  
३) महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) ऊस दराचे विनियमन नियम, २०१६  
४) केंद्र शासन अर्थ मंत्रालय यांचेकडील दि. २७ जुलै २०२३ रोजीचे पत्र.  
५) साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र.साआ/अर्थ-७/अति.ऊस दर  
प्रस्ताव/२०२३/१८९०, दि.२१/१२/२०२३

**प्रस्तावना :**

ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ च्या कलम ३ मधील तरतुदीनुसार, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास गाळपासाठी पुरवठा केलेल्या ऊसास केंद्र शासनाने निश्चित केलेल्या रास्त व किफायतशीर दराप्रमाणे (Fair and Remunerative Price -एफ.आर.पी.) ऊस किंमत अदा करणे अनिवार्य आहे. या तरतुदीनुसार सदरचा ऊस दर हा किमान दर असून सदरहु दरापेक्षा अधिक ऊस दर देण्यास साखर कारखान्यांना मुभा आहे. राज्यात अशा अतिरिक्त ऊस दर निश्चितीबाबत प्रतिवर्षी मंत्री समिती बैठकीमध्ये निर्देश देण्यात येतात.

कारखान्यांच्या सर्व स्रोतांपासून संबधीत हंगाम/आर्थिक वर्षात मिळालेल्या समग्र उत्पन्नातून सर्व खर्च वजा जाता तसेच सर्व प्रकारच्या वैधानिक व मंत्री समितीने मान्य केलेल्या आवश्यक तरतुदी केल्यानंतर त्यांच्या उत्पन्नातून शिल्लक राहात असल्यास कारखाने अतिरिक्त ऊस दर देवू शकतात. यासाठी मंजुरी देण्यास साखर आयुक्त सक्षम आहेत.

मात्र आयकर विभागाकडून ऊसाच्या खरेदीसाठी देण्यात आलेली सदरची जादा किंमत ही नफ्याच्या विनियोग/वितरणाच्या स्वरूपातील असल्याचे गृहीत धरून आयकर निर्धारणाच्या वेळी त्या रकमेच्या वजावटीस परवानगी नाकारली जाते. परिणामी राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांनी एस.एम.पी. अथवा एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊस दर दिलेला आहे व त्यास साखर आयुक्त कार्यालयाची मान्यता नाही अशा कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून सदर वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. अलिकडेच प्राप्तिकर कायद्याच्या कलम ३६ च्या पोट-कलम (१) मध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार साखर उत्पादनात गुंतलेल्या सहकारी संस्थांनी ऊस खरेदीसाठी निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा दिलेल्या अधिकच्या किंमतीस शासनाची मान्यता असल्यास सहकारी साखर कारखान्यांच्या व्यावसायिक उत्पन्नाची गणना करताना सदर रक्कम वजावट म्हणून ग्राह्य धरण्याचे निश्चित केले आहे. ही दुरुस्ती दि.०१.०४.२०१६ पासून लागू होणार असल्याने त्यापूर्वीच्या कालावधीतील खटले/विवाद प्रलंबित असून आजही कायम आहेत. परिणामतः आयकर कायद्यातील वरील दुरुस्तीचा लाभ सर्व लागू वर्षांपर्यंत मिळण्यासाठी दि.०१ एप्रिल २०२३ रोजी नवीन पोट-कलम (१९) समाविष्ट करण्यासाठी कायद्याच्या कलम १५५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सहकारी साखर कारखान्यांनी ऊस खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही खर्चाच्या संदर्भातील कपातीच्या केलेल्या दाव्यात दि. १ एप्रिल २०१४ पूर्वीच्या मागील कोणत्याही वर्षात पूर्णपणे किंवा अंशतः परवानगी नाकारली असेल अशा प्रकरणी निर्धारण/मूल्यांकन अधिकारी, अर्ज प्राप्त झाल्यावर त्याआधारे अशा मागील वर्षाच्या उत्पन्नाचे पुनर्निर्धारण करेल आणि शासनाने निश्चित केलेल्या किंवा मंजूर केलेल्या मर्यादेपर्यंत वजावटीला परवानगी देईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

उपरोक्त तरतुदीनुसार मूल्यांकन अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्याची पद्धत तसेच त्यावर निर्णय करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत दि.२७ जुलै २०२३ रोजी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने प्रमाणित कार्य पद्धती (SOP) जाहीर केलेली आहे. सदर सवलतीचा लाभ राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना देण्याकरिता पूर्वीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या संदर्भात आता प्राप्त झालेल्या तपशीलानुसार, एस.एम.पी./एफ.आर.पी. किंवा आर.एस.एफ. प्रमाणे देय ऊस दरापेक्षा द्यावयाच्या अतिरिक्त ऊस दरास मान्यता देताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे-

#### शासन निर्णय :

१. साखर उद्योगातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने प्राप्तीकर अधिनियमात मुलभूत सुधारणा करून आयकरासंदर्भातील सहकारी साखर कारखान्यांच्या प्रलंबीत प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी विशेष धोरण स्विकारले आहे. आयकर कायद्यातील सुधारीत दुरुस्तीचा लाभ मागील सर्व लागू वर्षांपर्यंत वाढविणेसाठी व त्यानुसार कार्यक्षेत्रातील निर्धारण/मूल्यांकन अधिकाऱ्यांद्वारे निर्णय करताना अवलंबावयाच्या कार्यपद्धतीबाबत दि.२७ जुलै २०२३ रोजी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने प्रमाणित कार्य पद्धती (SOP) जाहीर केलेली आहे. सदर प्रमाणित कार्य पद्धती (SOP) विचारात घेता, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सदर सवलतीचा लाभ मिळणेसाठी राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याने राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांनी त्या त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीनुरूप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एस.एम.पी./एफ.आर.पी. किंवा आर.एस.एफ. प्रमाणे देय असलेल्या ऊस दरापेक्षा जादा ऊस दर त्या त्या हंगामात दिलेला आहे. आणि सद्यस्थितीत राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांनी, एस.एम.पी./एफ.आर.पी. किंवा आर.एस.एफ. प्रमाणे देय असलेल्या ऊस दरापेक्षा जादा ऊस दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देताना त्यांच्या आर्थिक पत्रकांना त्यांच्या सक्षम यंत्रणा/प्राधिकरणाकडून मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकरणांत एस.एम.पी./एफ.आर.पी. किंवा आर.एस.एफ. प्रमाणे देय ऊस किंमतीपेक्षा अधिकच्या ऊस दरास मान्यता देताना मंत्री समितीने मंजूरी दिलेल्या त्या त्या वेळच्या प्रचलीत निकषांमध्ये सुधारणा करून त्याप्रमाणे अतिरिक्त ऊस दराची आज परिगणना करणे ही बाब किचकट व गुंतागुंत निर्माण करणारी होणार आहे. या परिस्थितीत साखर उद्योगातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने प्राप्तीकर अधिनियमात केलेल्या मुलभूत सुधारणांचा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने, दि.१ एप्रिल २०१६ पूर्वी राज्यातील ज्या सहकारी साखर कारखान्यांनी एस.एम.पी./एफ.आर.पी. किंवा आर.एस.एफ. प्रमाणे देय होणाऱ्या ऊस दरापेक्षा जास्त ऊस दर अदा केलेला आहे अशा दिलेल्या अतिरिक्त ऊस दरास विशेष बाब म्हणून या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. ज्या सहकारी साखर कारखान्यांनी, केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफ.आर.पी. अथवा ऊस नियंत्रण मंडळाने मान्यता दिलेल्या आर.एस.एफ. ऊस दरापेक्षा अतिरिक्त ऊस दर अदा केलेला आहे अशा कारखान्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव त्यांच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून तपासणी करून त्यांच्या अभिप्रायासह, संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांचे मार्फत साखर आयुक्त कार्यालयास सादर करावा.
३. सहकारी साखर कारखान्यांकडून अशा प्रकरणाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर साखर आयुक्त, पुणे यांनी प्रस्तावीत अतिरिक्त ऊस दराप्रमाणे संपूर्ण रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली असल्याबाबतची खात्री करून व वैधानिक तरतुदीनुसार आवश्यक छाननी केल्यानंतर उपरोक्त शासन

मान्यतेनुसार सदर प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी. आणि अशी मान्यता देताना सदर प्रस्तावासंदर्भात आवश्यक असणाऱ्या वैधानिक छाननीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याबाबतचा सुस्पष्ट उल्लेख मान्यता आदेशात करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०११११५२६१५६००२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अंकुश पां. शिंगाडे)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (सर्व), मंत्रालय, मुंबई
५. मा. विरोधी पक्ष नेता (विधानपरिषद / विधानसभा), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मा. विधानपरिषद सदस्य / विधानसभा सदस्य (सर्व), महाराष्ट्र राज्य
७. मा. मुख्य सचिव, तथा अध्यक्ष, ऊस दर नियंत्रक मंडळ, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
८. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव (सहकार व पणन), सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. अध्यक्ष / उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, नरिमन पॉईंट, मुंबई  
अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे
१२. अध्यक्ष / उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई,
१३. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
१४. कार्यकारी संचालक, सहकारी साखर कारखाने (सर्व)
१५. प्रादेशिक सहसंचालक (साखर) (सर्व)
१६. विशेष लेखापरिक्षक वर्ग १ (साखर) (सर्व)
१७. मा. सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य (सर्व) मार्फत साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य.